

Ref: CVL/SE/2019-20

7th June, 2019

To,	To,
BSE Limited	National Stock Exchange of India Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,	"Exchange Plaza", Bandra - Kurla Complex,
Dalal Street, Mumbai – 400 001.	Bandra (E), Mumbai 400 051
Scrip Code: 511413	Symbol: CREST
ISIN: INE559D01011	Series: EQ

Dear Sir / Madam.

Sub: Newspaper Advertisement of Notice to the Shareholders for Transfer of Equity **Shares to Investor Education and Protection Fund Authority**

With reference to the captioned subject, we are enclosing herewith the copies of the newspaper advertisement published in Financial Express (English-All edition) and Mumbai Lakshadeep (Marathi) pursuant to the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, intimating the shareholders of the Company for transfer of equity shares to Investor Education and Protection Fund Authority in respect of which dividend has not been paid or claimed for a period of seven consecutive years.

Kindly take the aforesaid on your records in compliance with the provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Thanking you.

Yours faithfully,

For Crest Ventures Limited

MUMBA

Namita Bapna

Company Secretary

Encl: a/a

OSBI

Platform Engineering II Department, State Bank Global IT Centre, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400 614.

CORRIGENDUM

Please refer RFP No SBI/GITC/PE-II/2019/2020/606 dated 20/05/2019 for "Procurement, implementation and monitoring support of Centralised Application Performance Monitoring Solution". Corrigendum is available under 'Procurement News' at Bank's website, https://bank.sbi

Place: Navi Mumbai Deputy General Manager Date: 07.06.2019 (IT-PE-II)

Pipeline Infrastructure Limited (Formerly Pipeline Infrastructure Private Limited)

CIN: U60300MH2018PLC308292 Registered Office: Unit 703, 7th Floor, Tower 3, Equinox Business Park, Off BKC, Kurla West, Mumbai, Maharashtra - 400070, India Tel No.: 91-22-6210 4100 Fax No.: 91-22-6210 4150 Email - puja.tandon@peakinfra.com Website: www.pipelineinfra.com

NOTICE TO DEBENTUREHOLDERS PAYMENT OF INTEREST

Notice is hereby given that pursuant to the terms of issue of privately placed 8.9508% p.a. Secured, Rated, Listed, Redeemable Non-convertible Debentures in the denomination of Rs. 10,00,000 each ('NCDs') listed on the debt market segment of BSE Limited, the Company has fixed 'Record Date' for determining the names of the NCD holders eligible to receive interest. The NCD holders whose names appear as Beneficial Owners on the Record Date as per the list furnished by the Depositories would be entitled to the said payment, as per details given hereunder: RECORD DATE DUE DATE FOR PAYMENT

Payment of Interest	June 15, 2019	June 30, 2019*
*Coupon Payment Date terms of issue of NCD:	i.e. June 30, 2019 is a s, interest will be payabl	non-Business Day. Hence as pe e on the immediately succeedin

Pipeline Infrastructure Limited (formerly known as Pipeline Infrastructure Private Limited) Mihir Nerurkar

For and on behalf of the Board of Directors

Director

DIN: 02038842

LAKSHMI MACHINE WORKS LIMITED

Business Day i.e. July 1, 2019.

Place: Mumbai

Date: June 6, 2019

Regd Office: SRK Vidyalaya Post, Perianaickenpalayam, Coimbatore - 641020 CIN-L29269TZ1962PLC000463

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the Board of Directors of the Company will consider issue of duplicate share certificate of 2 share certificates consisting of 10 shares of Rs.100/- each reported to be lost / misplaced as detailed below:

Folio No	Name	Certificate	Distinctive Nos.		No.of
		No(s).	From		shares
LALI/42	LALIT A METHA	40413	389972	389976	10
	l,	92832	785740	785744	

Objections if any may be submitted in writing at the Registered Office of the company within 10 days of publication of this notice.

For LAKSHMI MACHINE WORKS LIMITED C R SHIVKUMARAN Coimbatore Company Secretary 06.06.2019

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, BENGALURU BENCH COMPANY PETITION (CAA) No. 17/BB/2019

> COMPANY APPLICATION (CAA) NO. 25/BB/2019 IN THE MATTER OF SCHEME OF AMALGAMATION

BETWEEN PURVA REALITIES PRIVATE LIMITED ("Transferor Company") AND PROVIDENT HOUSING LIMITED ("Transferee Company") AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS & CREDITORS

BETWEEN: 1. PURVA REALITIES PVT. LTD. Having Registered Office at

2. PROVIDENT HOUSING LTD. Having Registered Office at

#130/1, Ulsoor Road, Bangalore - 560042 No. 130/1 Ulsoor Road, Bangalore - 560042 ... PETITIONERS

... RESPONDENT NOTICE OF PETITION

A joint Petition under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for sanction of the Scheme of Amalgamation between Purva Realities Private Limited and Provident Housing Limited and their respective Shareholders and Creditors was presented by Petitioners on 14th day of May 2019 and the said petition is fixed for hearing before National Company Law Tribunal, Bengaluru Bench on 01-07-2019.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's advocate, notice of his intention, signed by him or his advocate, with his name and address, so as to reach the Petitioner's advocate not later than two days before the date fixed for the hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same. UDAY SHANKAR ASSOCIATES, Advocates & Legal Counsels

(Advocate for Petitioners)

Fortune Chambers, 1st Floor, No.8, Lalbagh Road, Richmond Date:05-06-2019 Circle, Bangalore 560 027; Ph:.+080- 4141 0007/000

CREST VENTURES

BENGALURU

CREST VENTURES LIMITED

Registered Office: 111, Maker Chambers IV, 11th Floor. Nariman Point, Mumbai-400 021 CIN: L99999MH1982 PLC1 02697 Website: www.crest.co.in Email: secretarial@crest.co.in Tel: 022 - 4334 7000 Fax: 022 - 4334 7002 NOTICE TO THE SHAREHOLDERS

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION & PROTECTION FUND ("IEPF") AUTHORITY This Notice is published pursuant to the provisions of the Companies

Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended or modified from time to time ("the Rules") notified by the Ministry of Corporate Affairs.

The Rules, interalia, provide for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years to the IEPF Authority set up by the Central Government, Accordingly the Company has sent individual communication to those shareholders whose shares are liable to be transferred to IEPF under the said Rules at their latest available address. The Company has uploaded the details of such shareholders and shares due for transfer to IEPF on its website at http:// www.crest.co.in/investors/unclaimed-dividend/

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Suspense Account, may note that the Company would be issuing duplicate share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF Suspense Account as per Rules and upon such issue, the original share certificate(s) which is registered in their name will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. In case of shares held in demat mode, the shares shall be transferred directly to IEPF Suspense Account through the Depository Participant as per the Rules. The shareholders may please further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Suspense Account pursuant to the Rules.

Notice is hereby given to all such shareholders to make an application to the Company/Company's Registrar and Transfer Agents, M/s, Link Intime India Private Limited on or before 10th September, 2019 with a request for claiming the unpaid dividend for the year 2011-12, so that the shares are not transferred to the IEPF Suspense Account. In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before 10th September, 2019, the Company shall, with a view of complying with the requirements set out in the Rules. transfer the shares to the IEPF Suspense Account by the due date as per procedure stipulated in the Rules.

It may be noted that the shares transferred to IEPF Suspense Account, including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

For any clarification on the subject matter, please contact the Company's Registrar and Transfer Agents, M/s. Link Intime India Private Limited Unit: Crest Ventures Limited, C-101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083.

Email: iepf.shares@linkintime.co.in Tel No. 022-4918 6270 Fax No.

Place: Mumbai Date: 07/06/2019

022-49186060

For Crest Ventures Limited Namita Bapna Company Secretary



Payments & Special Projects Department, Corporate Centre, State Bank Bhavan, 12th Floor, Nariman Point, Mumbai - 400 021.

NOTICE FOR CANCELLATION OF RFP

Due to unavoidable and unforeseen circumstances, the Bank has decided to cancel the RFP process relating to the Request For Proposal for Procuring, Processing and Personalisation of Cards, Ref. No.NB/PS/SN/RFP/2018-19/001 dated 29.05.2018.

Place: Mumbai Dv. General Manager Date: 07/06/2019 (CFPT-Cards)

ROYAL INDIA CORPORATION LIMITED Regd. Off.: 62, 6th Floor, C-Wing, Mittal Tower, Nariman Point, Mumbai - 400 021. CIN: L45400MH1984PLC032274, Website: www.ricl.in, Email: rite2natraj@gmail.com

		Amou	nt in Lakhs
Particulars	Quarter Ended 31.03.2019 Audited	Year Ended 31.03.2019 Audited	Quarter Ended 31.03.2018 Audited
Total Income from Operations(net)	5778.50	12564.24	4827.51
Net Profit/(Loss) from Ordinary Activities after tax Net Profit/(Loss) for the period After Tax	(267.10)	(860.09)	(248.05)
(after extraordinary items)	(267.10)	(860.09)	(248.05)
Equity Share Capital	2308.00	2308.00	2308.00
Reserves (excluding revaluation reserves as shown in the Balance Sheet of previous year) Earning Per Share (before extra ordinary items)	(201.47)	400.25	400.25
of 10 Rs. Each (a) Basic	(0.04)	(2.61)	(1.07)
(b) Diluted	(0.04)	(2.61)	(1.07)
Earning Per Share (EPS) (After Extraordinary Items) (of Rs. 10/- each)*	(0.04)	15.57	(1.01)
(a) Basic	(0.04)	(2.61)	(1.07)
(b) Diluted	(0.04)	(2.61)	(1.07)

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is availbale on the Stock Exchange website, www.bseindia.com and on the Company's website: www.ricl.in

For and on Behalf of Board of Directors Royal India Corporation Limited

Mr. Nitin Gujral

Managing Director

Date: June 6, 2019 Place: Mumbai

Sr. No.

1.

Newspaper

Financial Express

POST OFFER ADVERTISEMENT IN ACCORDANCE WITH REGULATION 18(12) OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (SUBSTANTIAL ACQUISITION OF SHARES AND TAKEOVERS) REGULATIONS, 2011, AS AMENDED.

FOR THE ATTENTION OF THE EQUITY SHAREHOLDERS OF

INDO RAMA SYNTHETICS (INDIA) LIMITED

Registered Office: 31-A, MIDC Industrial Area, Butibori, Nagpur - 441122, Maharashtra, India, Tel: 07104-663000/01; Fax: 07104-663200; Website: www.indoramaindia.com CIN: L17124MH1986PLC166615

OPEN OFFER FOR ACQUISTION OF 6,54,36,231 (SIX CRORES FIFTY FOUR LAKHS THIRTY SIX THOUSAND TWO HUNDRED THIRTY ONE) FULLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH ("EQUITY SHARES") REPRESENTING 24.53% OF THE EXPANDED VOTING SHARE CAPITAL OR 25.06% OF THE EMERGING SHARE CAPITAL OF INDO RAMA SYNTHETICS (INDIA) LIMITED ("TARGET COMPANY"), FROM THE PUBLIC SHAREHOLDERS OF THE TARGET COMPANY BY INDORAMA NETHERLANDS B.V. ("ACQUIRER") TOGETHER WITH INDORAMA NETHERLANDS COOPERATIEF U.A. ("PAC 1"), INDORAMA VENTURES GLOBAL SERVICES LIMITED ("PAC 2"), INDORAMA VENTURES PUBLIC COMPANY LIMITED ("PAC 3" OR "INDORAMA VENTURES") (PAC 1, PAC 2 AND PAC 3 ARE TOGETHER REFERRED TO AS THE "PACS") IN THEIR CAPACITY AS THE PERSONS ACTING IN CONCERT WITH THE ACQUIRER ("OFFER" OR "OPEN OFFER")

This Post Offer Advertisement is being issued by Ernst & Young Merchant Banking Services LLP* (the "Manager to the Offer"), for and on behalf of the Acquirer along with the PACs pursuant to Regulation 18 (12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations 2011 ("SEBI (SAST) Regulations"), in respect of the Offer. The Detailed Public Statement dated January 21, 2019 ("DPS") with respect to the aforementioned Offer was published on January 22, 2019 in the following newspapers:

Language

English National daily

Editions

18.28%

PRESSMAN

All editions

		3	
2.	Jansatta F	lindi National daily	All editions
3.	Mumbai Lakshadeep M	Marathi daily	Mumbai edition
4.	Loksatta	Marathi daily	Nagpur edition
Sr. Particulars		Detail	ls
1	Name of the Target Company:	Indo Rama Synthetics	(India) Limited
2	Name of the Acquirer(s) and PACs:	Acquirer: Indorama Netherlands B.V. PAC 1: Indorama Netherlands Cooperatief U.A PAC 2: Indorama Ventures Global Services Limited PAC 3: Indorama Ventures Public Company Limited	
3	Name of the Manager to the Offer:	er: Ernst & Young Merchant Banking Serv LLP (formerly known as Ernst & Young Merchant Banking Services Private Lin	
4	Name of the Registrar to the Offer:	Link Intime India Priv	ate Limited
5	Offer Details:	1)	
	a. Date of Opening of the Offer:	Tuesday, May 14, 201	9
	b. Date of Closure of the Offer:	Monday, May 27, 201	9
6	Date of Payment of Consideration for the Offer Shares validly tendered and accepted in the Offer:		
7	Details of the Acquisition:		

7	Details of the Acquisition:						
Sr. No.	Particulars	Proposed in the LoF		Actuals			
7.1	Offer Price	₹ 36 per e	quity share	₹ 36 per e	quity share		
7.2	Aggregate number of shares tendered in the Offer	6,54,36,231		1,76,96,588			
7.3	Aggregate number of shares accepted in the Offer	6,54,36,231		1,76,96,588			
7.4	Size of the Offer (number of shares multiplied by Offer Price per share)	₹ 235,57,04,316/-		₹ 63,70,77,168/-			
7.5	Shareholding of the Acquirer Number %		Number	%			
	Before Public Announcement	Nil		N	Nil		
7.6	Shares acquired by way of	Number	%	Number	%		
	Agreements by the Acquirer	8,30,00,000	31.79%	8,30,00,000	31.79%		
7.7	Shares Acquired by way of Offer	Number	%	Number	%		
		6,54,36,231	25.06%	1,76,96,588	6.78%		
7.8	Shares acquired after DPS by	Number	Price %	Number	Price %		
	the Acquirer	N	L	NIL			
7.9	Post Offer shareholding of the	Number	%	Number	%		
	Acquirer	12,21,45,322#	21,45,322# 46.78%		38.56%		
.10	Pre and post Offer shareholding of the public	Pre Offer	Post Offer	Pre Offer	Post Offer		
	Number	6,54,36,231	2,62,90,909	* 6,54,36,231	4,77,39,64		
	Ar at Mallace Observe Occupant	05.000	40.070/	05.000	40.000		

 % of Voting Share Capital 25.06% 10.07% 25.06% #excluding the locked-in Equity Shares issued to the Public Shareholders

*Locked-in Equity Shares issued to the Public Shareholders

The Acquirer and the PACs and its directors severally and jointly accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations of the Acquirer as laid down in SEBI (SAST) Regulations and subsequent amendments thereto.

A copy of this Post Offer Public Advertisement would also be available on the websites of SEBI, BSE and NSE and at the registered office of the Target Company.

Capitalized terms used but not defined in this Post Offer Advertisement shall have the meanings assigned to such terms in the PA and/or the DPS and/or LoF.



working world

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer & PACs Ernst & Young Merchant Banking Services LLP* 14th Floor, The Ruby, 29, Senapati Bapat Marg, Dadar West, Mumbai - 400028, India Tel: +91-22-6192 0000, Fax: +91-22-6192 1000 E-mail: project.iris19@in.ey.com Website: www.ey.com/india Contact Person: Mr. Abhishek Sureka SEBI Registration Number: INM000010700

(*Ernst & Young Merchant Banking Services Pvt. Ltd. (a company with registration no U67120MH2000PTC129109) converted into Ernst & Young Merchant Banking Services LLP (a Limited Liability Partnership with LLP Identity No. AAO-2287) effective February 7, 2019.) Place: Mumbai

PSPCL

Punjab State Power Corporation Limited

Regd. Off.: PSEB Head Office, The Mall, Patiala - 147001 Corporate Identity Number: U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in E-Tender Enquiry No. 205/P-1/PCM-1/EMP-W-11541 dt. 03.06.19 Scope of Work: Water Proofing Treatment of the Roof of Station Building

Stage-III (at 42 Mtr. height) and other Technical Buildings at GGSSTP, EMD: As. 1,60,000/- for the Contractors and As. 80,000/- for L&C Co-op.

Date & time upto which tender shall be received/uploaded: 20.06.2019 &

11.00 A.M. Date & time of opening of tender: 20.06.2019 & 11.30 A.M. Tender specification can only be downloaded from PSPCL website:

https://pspcl.abcprodure.com/ & no hard copy of the same will be issued by this office. Note: 1. In case any difficulty regarding uploading of the tender the prospec-

6813/54/48/49/50. It is also requested to get their Digital Signature well in time so as to submit tenders through e-tendering only. The prospective bidders are requested to visit the PSPCL website periodically even after downloading the specifications to check for Corrigendum issued, if any No Corrigendum shall be published in

tive bidders are requested to get clarification from this office and or

M/s e-procurement Technologies Ltd. Contact No. +91-079-

Sd/- DY, CE/Monitoring, RTP-39/19 GGSSTP, Roopnagar C-5669/Pb

PANACHE DIGILIFE LIMITED

Reg. Off.: Unit No. 201/B1, Raheja Plaza-1 L.B.S. Marg, Ghatkopar West, Mumbai - 400086 Maharashtra, India

Tel: +91-022-2500 7002/7502 Email: info@panachedigilife.com Website: www.panachedigilife.com CIN: L72200MH2007PLC169415 NOTICE OF RECORD DATE

FOR FINAL DIVIDEND Notice is hereby given that pursuant to section

91 of Companies Act, 2013 and rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Board of Directors at its meeting held on 25th May, 2019, has recommended a Final Dividend of Rs. 0.50/per equity share of Rs. 10/- each for the Financial Year 2018-19. The Company has further fixed Record Date as Monday, 17th June, 2019, to determine the Members entitled to receive Dividend, to be declared, subject to Members' approval in the ensuing Annual General Meeting. By Order of the Board of Directors

For Panache Digilife Limited Date: 06/06/2019 Jinkle Khimsaria CS & Compliance Officer Place: Mumbai



CIN: U65100MH2010PLC199319 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005

Corporate Office: 4th Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in Notice No. 04/2019-20

Notice is hereby given that IDBI MF Trustee Company Limited, Trustee to IDBI Mutual Fund has decided to temporarily suspend fresh/additional subscription through any investment mode such as lumpsum investment, switches etc. and/or fresh enrolment of facilities, such as Systematic Investment Plan ("SIP"), Systematic Transfer Plan ("STP") under following schemes with effect from June 7, 2019 (Effective Date). IDBI Ultra Short Term Fund, IDBI Short Term Bond Fund, IDBI Dynamic Bond Fund and IDBI Credit

The aforesaid schemes will continue to allot units for subscription transactions pursuant to SIP or STP or any other facilities registered prior to the Effective Date and pursuant to declaration of dividend under the Dividend Reinvestment option offered under the schemes.

The aforesaid suspension will continue till further notice.

This Notice shall form an integral part of Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) of above mentioned schemes of IDBI Mutual Fund, as amended from time to time. All the others terms and conditions of SID and KIM of the above mentioned schemes will remain unchanged.

For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)

Place : Mumbai Head - Compliance and Risk Management Date : June 06, 2019

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee (Trustee under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

कार्पोरेशन बेंक **Corporation Bank**

A Premier Public Sector Bank Head Office: Mangaladevi Temple Road, Mangaluru - 575 001, D.K. District, Karnataka State, India.

NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to Regulation 56 of the Corporation Bank (Shares and Meetings) Regulations, 1998, that the Twenty Second Annual General Meeting of the Shareholders of CORPORATION BANK will be held on Saturday, 29th June 2019, at 10.30 a.m. at Millennium Building, Corporation Bank, Head Office, Mangaladevi Temple Road, Pandeshwar, Mangaluru - 575 001, KARNATAKA State to transact the following business:

Item No. 1: To discuss, approve and adopt the Audited Standalone and Consolidated Balance Sheet of the Bank as at 31" March, 2019, Standalone and Consolidated Profit and Loss Account of the Bank for the year ended 31" March, 2019, the Report of the Board of Directors on the working and activities of the Bank for the period covered by the Accounts and the Auditors' Report on the Balance Sheet and Accounts.

Item No. 2: Raising of Capital of the Bank by way of issuance of fresh Equity Shares and/or by issuance of Additional Tier - I or Tier-II capital as per Basel III Guidelines.

NOTES

1. APPOINTMENT OF PROXY

A SHAREHOLDER ENTITLED TO ATTEND THE MEETING, IS ALSO ENTITLED TO APPOINT A PROXY TO ATTEND INSTEAD OF HIMSELF/HERSELF, AND SUCH A PROXY NEED NOT BE A SHAREHOLDER OF

However, the proxy so appointed will not have any right to speak at the Meeting.

No person shall be appointed as a proxy who is an officer or an employee of Corporation Bank.

As per the Regulations 70(vi), the grantor of an instrument of proxy shall not be entitled to vote in person at the meeting to which such instrument relates. The proxy form, in order to be effective, must be received by the Bank at its Head Office at Mangaladevi Temple

Road, Mangaluru - 575 001, Karnataka State, not later than FOUR DAYS before the date of the meeting, i.e., on or before the closing hours i.e 5.00 p.m. of Monday, the 24" June, 2019. APPOINTMENT OF AN AUTHORISED REPRESENTATIVE

No person shall be entitled to attend or vote at the Annual General Meeting as a duly authorised representative

of any body corporate which is a shareholder of the Bank, unless a copy of the resolution appointing him/her as a

duly authorised representative, certified to be true copy by the Chairman of the meeting at which it was passed.

shall have been deposited at the Head Office of the Bank with the Company Secretary, Corporation Bank, Investor Services Department, H.O., Mangaluru - 575 001 Karnataka State, not later than FOUR DAYS before

the date of the Meeting i.e. on or before the closing hours i.e 5.00 p.m. of Monday, the 24" June, 2019. 3. EXERCISE OF RIGHTS OF JOINT HOLDERS If shares are in the names of joint holders, then first named person is only entitled to attend the meeting and is

only eligible to vote. 4. CLOSURE OF REGISTER OF MEMBERS

Pursuant to Regulation 12 of the Corporation Bank (Shares and Meetings) Regulations, 1998, the Register of Members and the Share Transfer Books of the Bank will remain closed from Friday, the 21" June, 2019 to Saturday, the 29th June, 2019 (both days inclusive) in connection with the Twenty Second Annual General Meeting and for which Monday, the 24th June 2019 be treated as cut off date for entitlement of shareholder for remote e-voting or voting in the Annual General Meeting.

- 5. In compliance with provisions of Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, the Bank is pleased to provide to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the 22nd Annual General Meeting (AGM) by electronic means through Karvy Fintech Private Limited as the Agency to provide e-voting facility. The members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ('remote e-voting'). The facility for voting through electronic voting system ('Insta Poll') shall be made available at the Meeting and the members attending the Meeting who have not cast their vote by remote evoting shall be able to vote at the Meeting through 'Insta Poll'.
- 6. The members who have cast their vote by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote again. It is hereby clarified that it is not mandatory for a shareholder to vote using the remote evoting facility, and a shareholder may avail of the facility at his/her/its discretion.
- A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. June 24, 2019 only shall be entitled to avail the facility of remote e-
- The remote e-voting period commences on 26" June 2019 (09:00 a.m.) and ends on 28" June 2019 (5:00 pm) and the remote e-voting shall not be allowed beyond this date and time. During this period, shareholders of the Bank, holding shares either in physical form or in dematerialized form, as on 24th June 2019 (cut off date), may cast their vote electronically or vote in the Annual General Meeting Electronic copy of the Notice of the 22nd AGM of the Bank inter alia indicating the process and manner of e-voting
- along with Attendance Slip and Proxy Form is being sent individually to all the members whose email IDs are registered with the Bank/DepositoryParticipants(s) for communication purposes unless any member has requested for a hard copy of the same. For members who have not registered their email address, physical copies of the Notice of the 22nd AGM of the Bank inter alia indicating the process and manner of e-voting along with Attendance Slip and Proxy Form is being sent in the permitted mode by 03.06.2019. Complete text of the Notice is also made available on the Bank's website www.corpbank.com together with Proxy Form. Attendance Slip and Entry pass.
- Tower-B, Plot Nos. 31 & 32, Financial District, Gachibowli, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad- 500 032, Phone- 040-67161514 OR at Tel No. 1800 345 4001 (toll free), email - vlakshmi.p@karvy.com, is responsible to address the grievances connected with the facility for voting by electronic means. 11. After Despatch of Notice of the 22nd AGM of the Bank, the persons who have acquired shares and become

Ms. Varalakshmi, Assistant General Manager, Karvy Fintech Pvt Ltd Unit: Corporation Bank, Karvy Selenium

Shareholder of the Bank may obtain the Login ID and password by writing to the Bank at isd@corpbank.co.in or by post with authenticated proof of shareholding or write to KARVY Fintech Pvt. Ltd., of vlakshmi.p@karvy.com, sufficiently before the closing of the remote e-voting.

Shareholders may kindly note that no gift/gift coupon will be distributed at the meeting.

Place: Mangaluru

Date: 06.06.2019

for CORPORATION BANK

(S. K. DASH) COMPANY SECRETARY

By order of the Board of Directors





घन कचरा व्यवस्थापन विभाग

ई-निविदा सूचना

बृहन्मुंबई महानगरपालिका (बृ.मुं.म.पा.) हे शहर, पुर्व उपनगर व पश्चिम उपनगर विभाग वॉर्डस्करिता गणेशोत्सव–२०१९ दरम्यान झालेले निर्माल्य संकलनाकरिता एफआरपी निर्माल्य कलशाची दुरुस्ती व रंगकाम या कामाकरित ऑनलाईन बोली मागवित आहेत

बृ.मु.म.पा.च्या (http://portal.mcgm.gov.in) पोर्टलवरून ई-प्रॉक्युरमेंट सेक्शनअंतर्गत बोली डाऊनलोड करता येतील

बोली प्रारंभ तारीख व वेळ दिनांक ०७.०६.२०१९ रोजी स.११.००वा. नंतर आहे आणि बोली समाप्ती तारीख व वेळ दिनांक २१.०६.२०१९ रोजी दु.४.००वा. पर्यंत आहे

निविदेच्या पुढील तपशिलाकरिता इच्छूक बोलिदारांनी महानगरपालिकेच्या

(http://portal.mcgm.gov.in) वेबसाईटला भेट द्यावी. बोली दस्तावेज टपालाने वितरीत किंवा स्विकारले जाणार नाहीत.

> सही / (एस.के. राठोड) प्रभारी कार्यकारी अभियंता (घन कचरा व्यवस्थापन

> > योजना

पीआरओ/२२९/जाहि./१९–२०

झाडे लावा झाडे जगवा

GRATEX INDUSTRIES LIMITED Regd office: 109, Kakad Udyog Bhavan, off. L J Road, Mahim, Mumbai-400016 Website: www.gratex.in/ Email: info@gratex.in Tel:(022)24392321/Fax:(022)24392361 CIN: L21093MH1984PLC032248

NOTICE NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by the Company are stated to have been lost or misplaced and application has been made to the Company to issue duplicate Share certificates in lieu thereof by the registered holders.

Folio Number	B02367	M02614	000043
Share Certificate number	138, 12062-12063 and 28137	1524-1528	14360
Distinctive Number	40511-40610, 1406201-1406400 and 3013701-3013800	179011-179510	1636001-1636100
No. of Shares	400	500	100
Name of the Registered Shareholders	Mr. Baldev Sharma	Mrs. Mona Menon	Mr. Karan Sharma

Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the Company's Registrars & Transfer Agents at "ADROIT CORPORATE SERVICES PVT LTD." 19, Jaferbhoy Industrial Estate 1st Floor, Makhwana Road, Marol Naka, Andheri (E), Mumbai 400059 within 15 days from the date of publication of this Notice, else the Company will proceed to issue Duplicate Certificates.

For Gratex Industries Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Smt. Vaidehi

Vishnu Pakhar widow of Late. Mr. Vishnu

Harish chandra Pakhar who died in

Railway accident on 26/6/2014

Regarding his death, compensation clain

has been filed by deceased widow Smt.

Vaidehi Vishnu Pakhar on 30/7/2014

before Railway Claims Tribunal Mumbai

Smt. Vaidehi Vishnu Pakhar left her in

laws and she is not traceble till today. She

is also entitled for claim, therefore notice

is issued to Smt. Vaidehi Vishnu Pakhar to

be present with document before The

Additional Registrar, Railway Claims

Tribunal 180 P.D.Mello road, 19/T Wig

wam, Mumbai- 400001within 15 days

from publication of this notice otherwise

the compensation claim will be

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

डॉ. जयदीप शेणॉय, प्रौढ, भारतीय नागरिक, र

ठि.: १४१, आतूर टेरेस, १९, कफ परेड, मुंबई-

४००००५ यांनी दिनांक २५.०४.१९९९ रोजीचे

करारनामानुसार सिटीझन आयव्ही कोहौसोलि.

म्हणून ज्ञात सोसायटीमधील खालील अनुसूचीत

सविस्तरपणे नमुद केलेले फ्लॅट क्र.१९ (सदर फ्लॅट)

खरेदी केले होते. सदर फ्लॅट माझे अशिलांनी

प्रवर्तक, सिटीझन को-ऑपरेटिव्ह हौसिंग लिमिटेड

च्याकडून खरेदी केले होते. मुळ करारनाम

दिनांक २५.०४.१९९९ हे माझे अशिलाकडून

हरवले/गहाळ झाले आहे म्हणून सदर जाहीर

सूचना बँकेकडे सादर करण्याच्या उद्देशाकरित

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर

वारसाहक, वहिवाट, परवाना, तारण, विक्री

हस्तांतरण करारनामा अदलाबदल बक्षीस

मालकी हक, भाडेपड़ा, अधिभार, बोजा, ताब

किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास

त्यांनी प्रकाशनापासन १५ दिवसांत खाली नमद

केलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी

स्वरुपात कळवावे. १५ दिवसांनंतर उदभवलेले

आक्षेप मास्रे अभिनांवर बंधनकारक असपार नाही

अनुसुची

फ्लॅट क्र.१९, इमारत क्र.सी/६, सिटीझन आयव्ही

दिपक त्रिवेदी, ॲडव्होकेट

दुकान क्र.१, हॅपी होम इस्टेट-३ कोहौसोलि.

-इमारत क्र.८४, पुनम सागर कॉम्प्लेक्स, मिरा

रोड (पुर्व), जिल्हा ठाणे-४०११०७.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

श्री. अब्दल सत्तार कालेकर व रफीक अब्दल सत्तार

कालेकर, दोघे प्रौढ, भारतीय नागरिक यांनी श्रीमती

मुमताज अब्दल सत्तार कालेकर ज्या फ्लॅट क्र.३०४,

कोरल-१ कोहौसोलि.. पत्ता-शिवार गार्डनच्या मागे.

मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पर्व), जिल्हा ठाणे-

४०११०७ येथील जागेच्या मालक होत्या आणि

खालील अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्ता

फ्लॅटकरिता (सदर फ्लॅट) त्यांची नावे तसेच त्यांचे

कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले आहे

यांचे नावावरून शेअर्स व हित हस्तांतरणाकरिता

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागाव

वारसाहक, वहिवाट, परवाना, तारण, विक्री

हस्तांतरण, करारनामा, अदलाबदल, बक्षीस

मालकी हक, भाडेपट्टा, अधिभार, बोजा, ताबा

किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास

त्यांनी प्रकाशनापासून १५ दिवसांत खाली नमुद

केलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे लेखी

स्वरुपात कळवावे. जर वर विहित कालावधीत

कोणताही दावा/आक्षेप प्राप्त न झाल्यास सदर

कोरल-१ कोहौसोलि चे भांडवल/मालमत्तेतील

मयत सदस्याचे शेअर्स व हित सोसायटीचे उप-

विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे व्यवहार करण्यास माझे

अशील मक्त असतील आणि अशा दाव्यांच्य

संदर्भाशिवाय हस्तांतरण प्रक्रिया केली जाईल. १५

दिवसांनंतर उदभवलेले आक्षेप माझे अशिलांव

बंधनकारक असणार नाही

अर्ज करण्यात आला आहे.

दिनांक:०७.०६.२०१९

कोहौसोलि., सिटीझन कॉम्प्लेक्स, जुचंद्र, नायग

(पुर्व), ता. वसई, जि. पालघर

ठिकाण: मिरा रोड

प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Mrs. Samita Mazgaonkar

Advocate High Court

approtionate to other applicants.

Baldevkrishan Sharma Managing Director DIN - 00117161

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following share certificates are registered in our/my client name has been lost. Therefore, I/We have applied for issue of duplicate share certificate to the EXCEL INDUSTRIES LIMITED. Registered Office 184-187, S.V ROAD, JOGESHWARI (W), MUMBAI, MAHARASHTRA 400102, So, general public are hereby warned not to deal with the following securities and if company do not receive any objection within 21 days from the date of publication of this notice on above-mentioned registered, Address/of the company, or to the company's R&T Agent LinkIntime India Pyt, Unit EXCEL INDUSTRIES LIMITED, C-101, 247 PARK, LBS MARG, VIKHROLI (WEST) MUMBAI -400083, The company will proceed for the issue of duplicate share certificate(s) in my/our name.

DATE : 06/06/19 PLACE : MUMBA						
	1	H0000464	HARSHAD RAVJIBHAI PATEL	448954 TO 448998	2020	45
	Sr. NO	FOLIO NO	NAME OF SHAREHOLDERS	DISTINCTIVE NO.	CERTIFICATE NO/S	SHARES (QTY)

मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या अधिकारीतेत मृत्युपत्र व निर्वसीयत न्यायकक्ष

याचिका क्र.३००३/२०१८

श्री. हरिश दाभोया, हिंदु, प्रौढ, मुंबई नागरिक, पेशा-नोकरी, मृत्युच्य वेळी र/ठि.: प्लॉट क्र.४५, अभिनय नगर, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६ यांच्या मृत्युपत्रासह प्रशासकीय पत्राकरिता याचिका.

श्रीमती तेजस्वीनी हरिश दाभोया, हिंदु, प्रौढ, भारतीय, मुंबई नागरिक, र/ठि.: जी-१ व २, टी-१२, बोरिवली पंचरत्न कोहौसोलि., एस.व्ही.पी.रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ (वरनामित

सचना देण्यात येत आहे की, याचिकाकर्ता या मयत डॉ. हरिश दाभोया यांच्या लाभार्थी व कायदेशी वारसदार आहेत आणि उपरोक्त याचिकेमार्फत याचिकाकर्त्यांनी मयताचे मालमत्ता व जमाकरिता मृत्यपत्रासह प्रशासनाचे पत्र सादर केले आहे आणि सुनावणीदरम्यान असे नोंद करण्यात आले की श्री. महेश विष्णु लोके, जे मृत्युपत्राचे निष्पादक होते आणि अत्यंत प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही त्यामुळे याचिकाकर्त्यास निष्पादकाकडून मुक्तता पत्र प्राप्त करणे शक्य झालेल नाही आणि म्हणून याचिकाकर्त्यांनी सदर जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. श्री. के.के. त्रिवेदी, अपर निबंधक (ओ.एस.)/प्रोथोनोटरी व सिनीयर मास्टर यांच्या समक्ष पुढील तारीख निश्चित करण्यात आली आहे आणि श्री. महेश विष्णु लोके यांनी दिनांक १० जून, २०१९ रोजी अपर निबंधक (ओ.एस.)/प्रोथोनोटरी व सिनीयर मास्टर यांच्या कार्यालयात मुंबई उच्च न्यायालयासमक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि यावेळी सदर श्री. महेश विष्णु लोके हे अपर निबंधक (ओ.एस.)/प्रोथोनोटरी व सिनीयर मास्टर यांच्या समक्ष उपस्थित न राहिल्यास असे समजले जाईल की, त्यांनी त्यांच्या मुक्ततापत्रास मंजूरी दिलेली आहे आणि निष्पादक म्हणून कार्यरतास नाआक्षेप दिलेला आहे आणि तदनुसार श्री. महेश विष्णु लोके यांच्याकडील कोणतेही मुक्तता पत्र किंवा ना-हरकत पत्रशिवाय याचिकेची सुनावणी घेतली जाईल आणि गुणवत्तेवर आवश्यक आदेश मंजूर केले

म्हणून जर कोणा व्यक्तीस याचिकेस काही आक्षेप असल्यास त्यांनी श्री. के.के. त्रिवेदी, अपन निबंधक (ओ.एस.)/प्रोथोनोटरी व सिनीयर मास्टर यांच्या समक्ष १० जून, २०१९ रोजी किंवा न्यायालयाच्या सोयीनुसार अन्य इतर दिवशी उपस्थित रहावे.

जर तुमच्या वतीने तुम्ही स्वत: किंवा सदर याचिकेत तुमच्याकरिता कारवाईसाठी तुमच्याद्वारे अधिकृत व्यक्तीद्वारे कोणतीही उपस्थिती न दर्शविल्यास सुनावणी घेतली जाईल आणि तुमच्य **गैरहजेरीत एकतर्फी निर्णय दिला जाई**ल.

मुंबई येथे आज दिनांक ७ जून, २०१९.

प्रार्डम लिगमकरित सही/ एकमेव मालक याचिकाकर्त्यांचे वकील

JM FINANCIAL JM FINANCIAL MUTUAL FUND

NOTICE-CUM-ADDENDUM

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENT (SID) & KEY INFORMATION MEMORANDUM (KIM) OF JM EQUITY HYBRID FUND, JM INCOME FUND, JM SHORT TERM FUND, JM ULTRA SHORT DURATION FUND AND JM LOW DURATION FUND (THE SCHEMES) OF JM FINANCIAL MUTUAL FUND.

SUSPENSION OF SUBSCRIPTION OF UNITS BY INVESTORS IN CERTAIN SCHEMES OF JM FINANCIAL MUTUAL FUND:

Notice is hereby given that JM Financial Trustee Company Private Limited, the Trustee of JM Financial Mutual Fund, has decided to temporarily suspend the subscription of units in the following open ended Schemes of JM Financial Mutual Fund (Mutual Fund) via fresh/additional purchases/switch - ins with effect from June 07, 2019

- 1. JM Equity Hybrid Fund
- 2. JM Income Fund
- 3. JM Low Duration Fund 4. JM Short Term Fund
- 5. JM Ultra Short Duration Fund

The aforesaid Schemes will continue to allot units for subscription transactions pursuant to Systematic Investment Plans (SIPs)/Systematic Transfer Plans (STPs) registered prior to the effective date and pursuant to declaration of dividend under the dividend reinvestment option offered under the said Schemes. Investors are requested to note that the suspension of subscription will continue till further notice.

This Notice – Cum – Addendum forms an integral part of SIDs and KIMs of the aforementioned Schemes of the Mutual Fund, as amended from time to time. All the other terms and conditions of SIDs and KIMs of the above mentioned Schemes of the Mutual Fund will remain unchanged

Place: Mumbai Date : June 6, 2019

Authorised Signatory JM Financial Asset Management Limited (Investment Manager to JM Financial Mutual Fund)

For further details, please contact: JM Financial Asset Management Limited

(Formerly known as JM Financial Asset Management Private Ltd.), Registered Office: 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400025 Corporate Office: Office B, 8th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai-400025 Corporate Identity Number: U65991MH1994PLC078879. • Tel. No.: (022) 6198 7777 Fax No.: (022) 6198 7704.
 E-mail: investor@jmfl.com
 Website: www.jmfinancialmf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully. REF No. 3/2019-20



कर्जरागचे गत

दिनांक : ०१.०६.२०१९

ठिकाण : मुंबई

क्षेत्रिय कार्यालय २: मुंबई कायदा व वसुली विभाग, ६वा मजला, कमलाचरण कॉम्प्लेक्स, जवाहर फाटकजवळ, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२. दर.क्र.:२८७४४२३६, फॅक्स:२८७४६२३१. ro2.mumbai@syndicatebank.co.in

मालमनेने वर्णान

ओशिवरा बस आगाराजवळ, जोगेश्वरी पश्चिम, मुंबई

प्राधिकृत अधिकारी,

सिंडिकेट बँक

येथील विनोद बबन धोत्रे यांच्या मालकीची जागा.

ताबा सूचना

(कायदा अंतर्गत परिशिष्ट ४ - नियम ८(१))

ज्याअर्थी. खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत सिंडिकेट बॅकचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (अधिनियम) च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमद केलेल्या तारखेला वितरीत केलेल्या मागणी सचनेनसार खाली नमद केलेल्या कर्जदाराना सदर सचना प्राप्त तारखेपासन ६० दिवसांच्या आत सदर मागणी सूचनेत नमुद केलेली रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार/हमीदार/मालमत्तेचे मालक हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/हमीदार/मालमत्तेचे मालक व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्घाच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा ताबा ०१ जुन, २०१९ रोजी घेतलेला आहे.

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे.

विशेषतः कर्जदार व मालमत्तेचे मालक आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की. सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी सिंडिकेट बँक यांच्या खाली नमुद केलेल्या शाखांकडे संपूर्ण रक्कम आणि त्यावरील व्याज व खर्च ही रक्कम जमा करावी.

भागवेचे जात त

कजदाराच नाव	शाखचनाव व	થળવાળા	मालमत्तच वणन
	मागणी सूचना तारीख	रक्रम (रु.)	
हुसेन अब्दुल मणीयार मनोज मोतिराम बिडवी अमजद हुसेन मणीया	वज्रेश्वरी शाखा ०२.०३.२०१९	रु. २,२८,१६६.२५	घर क्र.४१२, वज्रेश्वरी अंबाडी रोड, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे येथील हुसेन अब्दुल मणीयार यांच्या मालकीची जागा.
जिन्नेश पांचाळ जे. पी. ॲग्रो सर्विसेस, पुजा जे. पांचाळ	लोखंडवाला अंधेरी शाखा २५.०२.२०१९	₹. ४६,२५,५४४.४०	४०१, इंदिरा निवास कोहौसो., दिनदयाल क्रॉस रोड, ठाकूरवाडी, डोंबिवली पश्चिम, जिल्हा ठाणे- ४२१२०२ येथील श्री. जिग्नेश पांचाळ यांच्या मालकीची जागा.
मिनी थॉमस, थॉमस जॉन	अंधेरी पुर्व, मुंबई शाखा १२.११.२०१८	रु. २५,६२,८१३.७७	फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, इमारत क्र.ए-४१, आकाश छाया शांतीनगर कोहौसोलि., सेक्टर ३, मिरा रोड पुर्व, ठाणे येथील मिनी थॉमस व थॉमस जॉन यांच्या मालकीची जागा.
सुभाष आर. बेनबंसी मुबारक शेख जरीनाबी एम. शेख रुबीना मुनीर अहमद	अंधेरी पश्चिम, मुंबई शाखा १९.०१.२०१९	₹. ४०,८०,८६१.२७	फ्लॅट क्र.३, जुहू आराधना कोहौसोलि., सी.डी. बर्फीवाला लेन, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८ येथील श्री. मुबारक शेख व श्रीमती जरीनाबी एम. शेख यांच्या मालकीची जागा.
श्रीजी एन्टरप्रायईज	वाळीव शाखा २२.०१.२०१९	₹. ५२,०७,२५९.९१	गाळा क्र.१९, हायवे इंडस्ट्रीयल प्रिमायसेस को-ऑप. सो.लि., वसई, जिल्हा पालघर येथील निलेश मकाती यांच्या मालकीची जागा.
विनोद बबन धोत्रे	वाळीव शाखा २२.०१.२०१९	₹. २५,६०,४४२.४२	फ्लॅट क्र.७०६, महातारांगण कोहौसोलि., टीओ५ स्पाईस हॉटेल समोर, आनंद नगर, महापालिका वसाहत

पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

(पूर्वीची पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड) सीआयएन : U60300MH2018PLC308292) नोंदणीकृत कार्यालय : युनिट ७०३, ७ वा मजला, टॉवर ३, इविचनॉक्स विझनेस पार्क, ऑफ बीकेसी, कुर्ला (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०७०, भारत. दुर. क्र. : ९१-२२-६२१० ४१०० फॅक्स क्र. : ९१-२२-६२१० ४१५० ई-मेल : puja.tandon@peakinfra.com वेबसाइट : www.pipelineinfra.com

डिबेंचरधारकाना सूचना व्याजाचे प्रदान

बीएसई लिमिटेडच्या डेब्ट मार्केट विभागात सूचिबद्ध रु. १०,००,००० प्रत्येकी मूल्याच्या खाजगी स्वरूपात जारी ८.९५०८% पी.ए. प्रतिभृत, दरप्रान्त सुचिबद्ध, विमोचनयोग्य अपरिवर्तनीय डिबेंचर्स (एनसीडीज्) जारी करण्याच्या अटीअंतर्गत याद्वारे सुचना देण्यात येत आहे की, कंपनीने च्याज प्राप्त करण्यासाठी पात्र एनसीडी धारकांच्या नावांच्या निश्चितासाठी नोंद निश्चित केली आहे. एनसीडी धारक ज्यांची नावे डिपॉझिटरीजद्वारे सादर करण्यात आलेल्या सूचीनुसार नोंद दिनांकास लाभार्थ लक म्हणून दिसून येतील ते खालील निर्देशित तपशिलानुसार सदर प्रदानास पात्र असतील

हेतू	नोंद दिनांक	प्रदानाची नियत तारीख	
व्याजाचे प्रदान	१५ जून, २०१९	३० जून, २०१९*	
म प्रदान दिनांक अर्थात दि. ३०	जन. २०१९ ही तारीख बिगर कामका	ज दिवस आहे. त्यामळे एनसीडीज जारी	

न्रुप्याच्या अटीअंतर्गत व्याजाचे प्रदान लगतच्या पुढील कामकाजाच्या दिवशी अर्थात दि. १ जुलै, २०१९ रोजी करण्यात

संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वतीने पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (पूर्वी पाइपलाइन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात) मिहीर नेरूरकर

डीआयएन : ०२०३८८४२ दिनांक: ६ जून, २०१९

कृष

टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड **रोंदणीकृत कार्यालय:** ११वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग

लोअर परळ, मुंबई-४०००१३. **शाखा पत्ताः** लोघा आय-थिन्क टेक्नो कॅम्पस, इमारत ए विंग, ४था मजला, पोखरण रोड टीसीएस मागे, ठाणे (प), मुंबई-४००६०७.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

(सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत)

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) रूल्स, २००२ च्या निवम ९(१) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. कर्ज खाते क्रमांक: ९३१८२९७

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः खाली नमुद् कर्जदार/सहकर्जदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की**, टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड** (प्रतिभृत धनको) चे प्राधिकृत अधिकारी यांनी खाली नमुद् स्थावर मालमत्ता जी टाटा कंपिटल होसिंग फायनान्स लिग्रिटेड (प्रतिभृत धनको) कडे तारण होती त्याचा ताबा घेतलेला आहे आणि आता श्री. विनोद ज्ञानदेव हिबसले (कर्जदार) व श्रीमती दुर्गा हिबसले (सहकर्जदार) यांच्याकडून दिनांक २२.०४.२०१६ रोजी निवास मानुबन्धित (स्वाचित्र) च जाता। जुना हुक्तारी (स्वाच्यार) च वास्त्री हुन्या स्वाचित्र करते । अस्त्री अर्थ देव रक्ता रु.१३,९५, ४७७) – रुपये तेरा लाख पंच्याणणा इनार चारणे सन्याहत्तर फक्त) वसुलीकरिता जसे आहे अर्थ आहे व जसे आहे जे आहे आणि जेथे जसे आहे या तत्त्ववार दिनांक २२.०६.२०९९ रोजी विक्री करण्यात येईल. आरक्षित मुख्य व इसारा रक्कम खाली नमुद केले आहे. ज्याअर्थी प्रतिभूत मालमतेची विक्री प्रतिभूत कर्जाची परतफेड करण्यासाठी केली जाते आणि २२.०४.२०१६ रोजी देय रक्कम **र.१३,९५,४७७/— (रुपये तेरा लाख पंच्याण्णव हजार चारग्ने सन्याहत्त**न फक्त) तसेच व्याज तसेच कर्जाची पूर्ण पूर्तता होईपर्यंत कायदेशीर शुल्क आणि इतर खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते. येथे सूचना देण्यात येत आहे की, विक्रीचे कोणतेही स्थगन/विलंब झाल्यास ती संपत्ती ई-लिलाबाद्वारे २२.०६.२०१९ रोजी दु.२.००वा. लोघा आय-थिन्क टेक्नो केम्पस, इमारत ए विंग, ४था मजला, पोखरण रोड. टीसीएस मागे, ठाणे (प), मुंबई-४००६०७ या ठिकाणी विक्री केली जाईल. ई-ऑक्शनद्वारे मालमत्तेची खोदी रण्यासाठी ई-लिलावासाठी इरठेचा डिमांड फ्राफ्ट **टाटा कॅपिटल होसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकार्र ग्रांच्याकडे **२१.०६.२०१९** रोजी सायं.५.००वा. पर्यंत स्विकारले जाईल. मालमत्तेची विक्री जसे आहे जेथे आहे. जस्

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	आरक्षित मुल्य (रु.)	इसारा रक्कम (रु.)
फ्लॅट क्र.ए३०४, ३रा मजला, क्षेत्रफळ ३९० चौ.फु., ए विंग, इमारत	रु.१४,५४,३५५/-	रु.१,४५,४३५/-
क्र.२३, अन्नपुर्णा पुजा को-ऑप.हौ.सो.लि., देशमुख होम कॉम्प्लेक्स,	कल्याण शिळ रोड, टाट	। पॉवर समोर, गोवली,
डोंबिवली पुर्व-४२१२०४ (अनुसुची अ मध्ये पुर्णपणे नमुद).		

वेक्रीसाठी ठेवलेल्या मालमत्तेचे वर्णन शेड्यलमध्ये आहे. उपरोक्त, व्याज आणि खर्चासह (विक्रीच्या किंमतीसह) देव अक्राताक ठचलस्य मालाचाय चणा कर्यूस्तरूप्य आहु. उचस्या, य्याय आणाचायात् (प्रकारया अक्यास्त्र) एव स्क्रम अधिकृत प्राधिकारीकेडे दिलेली असेल किंवा प्राय्यास दिलेली रक्षम अञ्चा प्रतिक्ष कर्यं, व्याय आणि खर्चाच्या रकमेची पूर्तता असेल तर विक्री थांबाबिली जाईल. विक्रीमध्ये सामान्यतः लोकांना त्यांचे निविदा सादर करण्यास आमंत्रित केले जाते. या विक्रीशी संबंधित कोणतेही कर्तव्य नसलेले अधिकारी किंवा इतर व्यक्ती, तथापि, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बोली. विक्री केलेल्या मालमत्तेमध्ये कोणताही व्याज मिळवण्याचा किंवा प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे भावश्यक आहे. तारखेपूर्वी **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांना देय रक्कम जर कर्जदाराने भरल्यास विक्री थांबविली जाऊ शकते. विक्री ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ आणि पुढील अटींमध्ये नमूद केलेल्या नियमांच्या अधीन असेल:

-लिलाव पोर्टल https://sarfaesi.auctiontiger.net किंवा ऑक्शन टाइगर मोबाईल ॲप (एंड्रॉईड) द्वारे **२२.०६.२०१९** रोजी द.२.०० ते ३.०० दरम्यान प्रत्येक वेळेस १० मिनिटांच्या अमर्यादित विस्ताराद्वारे होईल. (१) खाली दिलेल्या शेंड्यूलमध्ये निर्दिष्ट तपशील खाली नमूद केलेल्या माहितीच्या सर्वोत्तम माहितीवर नमूद केले गेले आहेत परंतु या घोषणेमध्ये कोणत्याही त्रुटी, चुकीच्या विधानासाठी किंवा वगळण्याकरिता उत्तरदायी असणार नाही कमेच्या बोलीवर किंवा बोलीदारासारख्या कोणत्याही विवाद झाल्यास, पुन्हा एकदा लिलाव केले जाईल. (२) मालमत्त भारक्षित किंमतीच्या खाली विकली जाणार नाही. (३) बोली वाढविण्याची रक्कमः रु.१०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) (४) मालमत्तेच्या खरेदीसाठी सादर केलेल्या सर्व बोली **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड**च्या बाजुने डिमांड . ड्राफ्टद्वारे उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे इसारा रक्कम असेल. जे लोधा आय-थिन्क टेक्नो कॅम्पस, इमारत ए विंग, ४थ भूजना, पोखरण रोड २, टीसीएस मागे, ठाणे (प), मुंबई-४००६०७ येथे सादर करावे. धनाकर्ष अवशस्त्री बोलिंदारांन सरत दिले जाईल. (५) सर्वात जास्त बोलीदार हा उच्च खरेदीदार म्हणून घोषित केला जाईल जो नेहमी बोर्ल लावण्याकारता कायदेशीररित्या पात्र आहे आणि पुढे दिल्यानुसार त्याची रक्कम राखीव किंमतपेक्षा कमी नसावी. जेव्हा ऑफरची किंमत स्पष्टपणे अपुरी असल्याचे दिसून येते तेव्हा उच्च बोली स्वीकारायला नकार देणे प्राधिकृत अधिकाऱ्याच्या इच्छेनुसार असेल. (६) नोंदीत कारणास्तव, प्राधिकृत अधिकारी विक्रीस स्थगित/बंद देण्यात आर्द देऊ शकतात. (७) मालमत्ता निरीक्षण दिनांक १४.०६.२०१९ रोजी स.११.०० ते सायं.५.०० पर्यंत केली जाऊ शकते (८) खरेदीदार घोषित केलेला व्यक्ती, अशा घोषणेनंतर ताबडतोब, प्राधिकृत अधिकारीकडे २४ तासांच्या आत इसार कमेसह खरेटी केलेल्या रकमेच्या २५% रक्कम जमा करेल आणि अशा ठेवींच्या कसरीमध्ये मालमत्ता ताबडतोब पन्ह पुनर्विक्रीकरिता ठेवली जाईल तसेच नविन लिलाव/खासगी व्यवहाराने विक्री केली जाईल. (९) जर प्रारंभिक ठेवी . परोक्तप्रमाणे केली गेली असेल तर देय खरेदीच्या रकमेची रक्कम खरेदीदारास मालमत्तेच्या विक्रीच्या पुष्टीच्या तारखेपासून ५व्या दिवशी किंवा आधी प्राधिकत अधिकाऱ्याकडून दिली जाईल. अशा दिवशी वगळता किंवा १५व्या दिवशी रविवा . केंबा इतर सुट्टी असेल तर १५व्या दिवसानंतर पहिल्या कार्यालयीन दिवशी जमा करावी. **(१०)** वर नमुद कालावधीत एकम जमा करण्यात कसर केल्यास मालमनेची तवित लिलाव/खासगी व्यवहागते विकी केली जाईल जमा केलेली सारा रक्कम **टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेडद्वा**रे जप्त केली जाईल आणि कसूरदार खरेदीदारास मालमत्तेवरील सर् रावा सोडावे लागतील. **(११) टाटा कॅपिटल हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांना ज्ञात असलेल्या कोणत्याही समभागार्च ापशील, ज्यात मालमत्ता समाविष्ट आहे: शून्य. दावे, जर असल्यास, उपरोक्त व्यतिरिक्त इतर काहीच नाही. **(१२**) पशील, सहाय्य, प्रक्रिया आणि ऑनलाइन प्रशिक्षणकरिता भावी बोलिदारांनी कृपया संपर्क सेवा पुरवठार -पोक्सरमेंट टेक्नोलॉजीज लिमिटेड (ऑक्शन टाइगर), पत्ता: बी-७०४, वॉल स्टीट-२, ओरिएन्ट क्लब समोर . गुजरात कॉलेजजवळ, एलिस ब्रीज, अहमदाबाद-३८०००६, गुजरात (भारत) मोबा.:९२६५५६२८२१ व दूर.:०७९-. १२२००५९४/५९८/५५९/५८७/५५४ ईंग्रेल : gujarat@auctiontiger.net किंवा अंशुमन मोरे, ई-केल: anshuman.more@tatacapital.com प्राधिकृत अधिकारी मोबाइल क्रमांक ८२९१०४०९८८ वर संपर्क करावा. ९३) विक्रीच्या सर्विस्तर नियम व अटीकरिता प्रतिभूत धनकोंच्या http://bit.ly/31c7mW3 वर दिलेली लिंक पहावी

श्री. अंशुमन मोरे प्राधिकृत अधिकारी

EXIT OFFER PUBLIC ANNOUNCEMENT PURSUANT TO SEBI CIRCULAR /2016/110 DATED OCTOBER 10, 2016 ("Exit Circular")

FOR THE KIND ATTENTION OF PUBLIC SHAREHOLDERS OF
ANOD PLASMA SPRAY LIMITED

Mr. Pradeep Kumar Tandon, S/o Sh. Jawahar Lal Tandon, Resident of HIG 11, Chandra Vihar, Opp. Kesa Colony, Nawabganj, Kanpur, Uttar Pradesh- 208002 and Mr. Rakesh Kumar Tandon, S/o Sh. Jawahar Lal Tandon, Resident of HIG 11, Chandra Vihar, Opp. Kesa Colony, Nawabganj, Kanpur, Uttar Pradesh-208002 (hereinafter referred as "Offering Promoters") inviting you to tender your fully paid-up equity shares of face value Rs. 10.00/- (Rupees Ten Only) each, of the Company, at a price of Rs. 8.59/- (Rupees Eight and Fifty Nine Paisa Only) per fully paid up equity share, in cash, pursuant to the Exit Circular This public announcement is being issued by Offering Promoters of Anod Plasma Spray Limited ("the Company" or "APSL" or "ELC") with CIN U24111UP1988PLC010315 having its registered office at E-20, Panki Industrial Area Site-1, Kanpur, Uttar Pradesh- 208022 to the public shareholders of the ELC in accordance with the SEBI Circular No. SEBI/HO/MRD/DSA/CIR/P/2016/ 110 dated October 10, 2016 as updated time to time.

PURPOSE OF THE PUBLIC ADVERTISEMENT

The Company was listed on the OTC Exchange of India ("OTC Exchange"), but pursuant to SEBI order WTM/RKA /MRD/25/2015 dated March 31, 2015, the recognition of OTC Exchange of India was withdrawn and post the exit order of OTC Exchange of India, the ELC was shifted to the Dissemination Board ("DB") of BSE. Thereafter, pursuant to SEBI Circular no. CIR/MRD/DSA/05/2015 dated April 17, 2015 and SEBI/HO/MRD/DSA/CIR/P/2016/110 dated 10th October 2016 in which it lays down detailed procedure which ELC should follow for providing exit opportunity to its public shareholders.

OFFER DETAILS & OTHER INFORMATION

Offer Size: The Offering Promoters of the Company hereby makes this exit offer to all the public shareholders of the Company holding 343,500 (Three Lakh Forty Three Thousands Five Hundred) equity shares of face value of Rs. 10

Offer Price & Justification of Offer Price: The exit offer Price is Rs. 8.59/-(Rupees Eight and Fifty Nine Paisa Only) per equity share which has been calculated after considering applicable valuation methodologies adopted by Corporate CapitalVentures Private Limited, a SEBI registered Category-1 Merchant Banker, having registration no. MB/INM000012276, being appointed by the Promoters as an Independent Valuer from BSE's panel of Independent

Tendering Period: The tendering period will commence from Thursday, June 20, 2019 and will close on Wednesday, June 26, 2019 during which the public shareholders of the Company can tender their shares in favour of offering promoter of the Company or give their consent to remain as public shareholders of the Company by following the procedure which shall be prescribed in the Exit Offer Letter

Mode of Payment: The offering Promoters of the Company have opened an escrow account with Kotak Mahindra Bank Limited vide Account number 3713129143 opened in the name & style of ANOD PLASMA SPRAY EXIT OFFER ESCROW ACCOUNT and deposited Rs. 30.02.000/- (Rupees Thirty Lakh Two Thousands Only) which is more than the amount liable to be deposited. The amount in the escrow account shall not be released to the offering promoters unless all the payments made in respect of shares tendered for the aforesaid period of one year

OFFERING PROMOTERS DECLARATION: We, Pradeep Kumar Tandon and Rakesh Kumar Tandon, Offering Promoters of Anod Plasma Spray Limited, hereby declare that we are liable to acquire the shares of the public shareholders, who have not offered their shares under exit offer, upto a period of 1 year after the completion of the offer period at the same price determined by the independent valuer and we are also liable for making payment to all those public shareholders who tender their shares within one (1) year from the completion of the offer.

For any queries regarding the content of this Public Announcement, kindly contact: Sushil Kumar Maurya, Contact. No.: 0512-2970092 & 0512-2691533, Email: info@anod.in

Place: Kanpur Date: 06.06.2019

Rakesh Kumar Tandon By & on behalf of promoters (Offering Promoter)

दिनांक: ०७.०६.२०१९

ठिकाण: मुंबई

सेव्ह ए हार्ट ॲण्ड लाईफ फाऊन्डेशन

नोंद.कार्या.: १००ए, व्हॅलेन्टाईन रेस्ट, मेहबूब स्टुडिओच्या पुढे, पेटल स्टोअरच्या वर, हिल रोड, वांद्रे (प.), मुंबई-४०००५०. **सीआयएन**:यु७४९९९एमएच२०१४एनपीएल२६०३९२

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ चे कलम ८ चे उपकल्म ४(२)(कायदा) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम, २०१४ चे नियम २१ व २२ नुसार सेव्ह ए हार्ट ॲण्ड लाईफ फाऊन्डेशन (अर्जदार) कंपनी कायदा २०१३ चे कलम ८ अन्वये नोंदणीकृत कंपनी यांच्याद्वारे मुंबई येथील कंपनी निबंधक व क्षेत्रिय संचालक यांच्याकडे कलम ८ कंपनीचे परवाना परत करण्याद्वारे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कलम ८ कंपनीचे रुपांतरणासाठी अनुमती प्राप्त करण्याकरिता अर्ज केलेला आहे.

कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट खालीलप्रमाणे:

दिनांक: ०६ जून, २०१९

हृदय रोगसंबंधी उपचार व शस्त्रकिया यावर प्रवर्तन व जागरूकता निर्माण करणे आणि औषध क्षेत्रात सर्वसामान्य जनतेस साक्षर करणे आणि हृदय रोग उपचार, मधूमेहाचे हृदय अडचणी . आणि त्यांचे कार्डिओव्हॅस्क्यूलर सिस्टीमला होणारी हळवार हाणी आणि संबंधित रोग याचे बाबत मेडिकल क्लिनीक्स, फोरम्सचे प्रवर्तन तसेच समाजास हृदय रोग व संबंधित रोगामुळे होणारे प्रमाण व उपचारातन मत्य रोखणे याबाबत जागरूक करणे.

नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल्स ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय १००ए, व्हॅलेन्टाईन रेस्ट, मेहबूब स्टुडिओच्या पुढे, पेटल स्टोअरच्या वर, हिल रोड, वांद्रे (प.), मुंबई-४०००५० येथे निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

. येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीचा सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात कंपनी निबंधक, मुंबई यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ३० दिवसांत पाठवावेत, हे पत्र कंपनी निबंधक यांचे कार्यालय-एव्हरेस्ट इमारत, ५वा मजला १०० मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ येथे पाठवावे. तसेच एक प्रत अर्जदारांना १००ए, व्हॅलेन्टाईन रेस्ट, मेहबूब स्टुडिओच्या पुढे, पेटल स्टोअरच्या वर, हिल रोड, वांद्रे (प.), मुंबई-४०००५० वर

सेव्ह ए हार्ट ॲण्ड लाईफ फाऊन्डेशनकरित

सही/

शाहीद ए. मर्चंट संचालक (डीआयएन:०६९५५७३५)



ई निविदा सूचना क्रमांक ०२/२०१९-२०२० (मुंबई)

म.औ.वि. महामंडळातर्फे खालील कामांकरिता ई-निविदा सूचना मागविण्यात येत आहेत अंटाजित रक्रम रूपये डोंबिवली औद्योगिक क्षेत्रामध्ये ५ वर्षे कालावधीकरिता सर्वसमावेशक ५,७५,०१,५५६/-खभालीसह पथदिवे पुरविणे, बसविणे व कार्यान्वित करणे. **(द्सरी मागणी)** बारवी गुरुत्व मुख्य जलवाहिनी लगत कटई नाका ते फॉरेस्ट नाका ४,१६,१५,५४२/-अंबरनाथ दरम्यान सेवा रस्त्यालगत इलईडी पथदिव्यांचा पूरवठा करून बसविणे व कार्यान्वित करणे. (दुसरी मागणी) मरोळ औद्योगिक क्षेत्र अंधेरी येथील उद्योग सारथी व समृद्धी व्हेंचरपार्क 3,20,22,969/ इमारतींमध्ये उद्वाहक पुरविणे, बसविणे व चाचणी करून कार्यान्वित करणे. **(दुसरी मागणी)** २४,९६,५४८/-अंधेरी येथील उद्योग सारथी इमारतीतील फायर हायडंट व फायर अलार्म सिस्टीम, पीए सिस्टीमची वार्षिक तव्वावर देखभाल व दरुस्ती करणे. **(दसरी मागणी)** बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील मुख्य ५०० मि.मी. व्यासाच्या एचडीपीई गंडपाणी वाहिनीवरील ब्रेकडाऊन एक्ट्रशन वेल्डींग, क्लॅम्पींग व खराब झालेला भाग बदली करणेसह अटेंन्ड करणे. **(दुसरी मागणी)** बदलापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नं.ए–१० ते ए–५१ व डब्ल्यु १०० 39,08, 492/-ने डब्ल्यु ८४ समोरील ३५५ मि.मी. व्यासाची एचडीपीई सांडपाणी एकत्रीकरण वाहिनी बदलणे. **(दुसरी मागणी)** बारवी पाणीपुरवठा योजनेच्या अशुद्ध जलवाहिनीची व जांभुळ ते पाले २५,६५,६६७/ (साखळी क्र.० ते ६३०० मी) दरम्यानच्या बारवी गुरुत्व मुख्य शुद्ध जलवाहिन्यांची, २ वर्षे कालावधीकरिता वार्षिक तत्त्वावर देखभाल व दुरुस्ती करणे. **(दुसरी मागणी)** नांभुळ येथील शुद्धजल उदंचन केंद्र, कर्मचारी वसाहत, विश्रामगृहाची ३२,०८,२१८/-दैनंदिन साफसफाई करणे. (दुसरी मागणी) बारवी गुरुत्व वाहिनी १,२ व ३ तसेच कल्याण फिडर जलवाहिनीकरित ३१,३२,७२०/-देखभाल व देखरेखीकरिता जीपची सेवा पुरविणे. (दुसरी मागणी) शहाड येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विविध स्ट्रक्चसची ऑनलाईन 88,90,922/ गळती हार्ड रॉक पद्धतीने बंद करणे. (दुसरी मागणी) कल्याण डोंबिवली महानगरपालिका व २७ गावाच्या नळजोडणीकरिता 39,39,998/-कुल्लबोअर वॉटर मिटरचा पुरवठा करणे. **(दुसरी मागणी)** जांभूळ येथील अशुद्ध जलउदंचन केंद्रामध्ये ट्रान्सफॉर्मर ब्रेकर पॅनल्सचा 82,08,434/-

जपरोक्त अ. क्र. १ ते ३ वरील कामांचे निविदा प्रपत्र दिनांक **०७.०६.२०१९** ते दिनांक २८.०६.२०१९ पर्यंत, अ. क्र. ४ ते १२ वरील कामांचे निविदा प्रपत्र दिनांक **०७.०६.२०१९** ते दिनांक २०.०६.२०१९ पर्यंत महामंडळाच्या http://www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध

इच्छुकांनी अ. क्र. १ ते ३ वरील कामाकरिता दिनांक १८.०६.२०१९ पूर्वी व अ. क्र. ४ ते १२ वरील कामाकरिता दिनांक ११.०६.२०१९ पुर्वी त्यांचे प्रश्न महामंडळाच्या संकेत स्थळावर नोंदवावेत. कंत्राटदारांच्या मुद्यांचे निराकरण/महामंडळाचा खुलासा अ. क्र. १ ते ३ वरील कामाकरिता दिनांक २१.०६.२०१९ पासून व अ. क्र. ४ ते १२ वरील कामाकरिता दिनांक १४.०६.२०१९ महामंडळाच्या केत स्थळावर उपलब्ध होतील.

क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड

VENTURES

पुरवठा करून बसर्विणे

CREST सीआयएन: एल९९९९९एमएच१९८२पीएलसी१०२६९७ नोंदणीकृत कार्यालय: १११, मेकर चेंबर्स ४, ११वा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१. वेबसाईट: www.crest.co.in ई-मेल: secretarial@crest.co.in

> द्र::0२२-४३३४७०००, फॅक्स:0२२-४३३४७००२ भागधारकांना सूचना गुंतवणुकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) प्राधिकरणामध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरण

सुधारितप्रमाणे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६ सहवाचिता कंपनी कायदा २०१३ किंवा सहकार मंत्रालयाद्वारे सुचित वेळोवेळी फेरबदल केलेले (नियम) नुसार येथे सूचना

केंद्र शासनाद्वारे निर्मिलेले आयईपीएफ प्राधिकरणाकडे ७ सलग वर्षांकरिता भागधारकाद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांशसंदर्भातील सर्व शेअर्स हस्तांतरणाकरिता नेयमांची तरतूद आहे. तदनुसार कंपनीने ज्या भागधारकांचे शेअर्स सदर नियमाअंतर्गत आयईपीएफकडे हस्तांतरीत होण्यास पात्र आहेत त्या सर्वांना त्यांच्या उपलब्ध पत्त्यावर वैयक्ति पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे. कंपनीने अशा भागधारकांचे व आयईपीएफमध्ये हस्तांतरणास देय शेअर्सचे सर्व तपशील www.crest.co.in/ investors/unclaimed-dividend/ वर अपलोड केलेले आहे.

ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत करण्यास पात्र आहेत आणि वास्तविक स्वरूपात ज्यांची भागधारणा आहे अशा भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नियमानुसार शेअर हस्तांतरण उद्देशाकरिता आयईपीएफ प्राधिकरणाकडे त्यांच्यादारे धारण मळ भागप्रमाणपत्रा ऐवजी दय्यम भागप्रमाणपत्र कंपनीद्वारे वितरित केले जाईल आणि अशा वितरणानंतर त्यांच्या नावे नोंद असलेले मूळ भागप्रमाणपत्र साहजिकच रद्द केले जातील आणि यापुढे ते व्यवहार योग्य नसतील. डिमॅट स्वरुपात शेअर्स असल्यास नियमानुसार डिपॉझिटरी सहभागीदारमार्फत आयईपीएफ गृढ खातेमध्ये थेट हस्तांतरीत केले जातील. भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, त्यांच्या वेबसाईटवर कंपनीद्वारे अपलोड केलेले तपशिल हे नियमानुसार भायईपीएफ प्राधिकरणाच्या गुढ खात्यात शेअर्स हस्तांतरणाच्या उद्देशाकरिता कंपनीद्वारे नविन भागप्रमाणपत्र वितरणासंदर्भात योग्य सूचना म्हणून समजावे.

अशा सर्व भागधारकांना येथे सूचना देण्यात येत आहे की, सन २०११-१२ करिता देण्यात न आलेले लाभांश दावाकरिता विनंतीसह १० सप्टेंबर, २०१९ रोजी किंवा यापुर्वी कंपनी/कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी **मे. लिंक इनटाईम** इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे अर्ज करावा. जेणेकरून आयईपीएफ गृढ खात्यात शेअर्स हस्तांतरीत केले जाणार नाहीत. जर कंपनीला अशा संबंधित भागधारकांकडून १० सप्टेंबर, २०१९ रोजी किंवा त्यापुर्वी कोणताही पत्र व्यवहार प्राप्त न झाल्यास नियमात विहित प्रक्रियेनुसार अंतिम तारखेला आयईपीएफ गुढ खात्यात नियमात नमुद सर्व आवश्यकतांची पुर्तता करून शेअर्स हस्तांतर केले जातील.

कृपया नोंद असावी की, अशा शेअर्सवरील येणारा सर्व लाभ तसेच आयईपीएफ गुढ खात्यात हस्तांतरीत केलेल्या शेअर्स यावर नियमात विहित प्रक्रियेचे पालन केल्यानंतर आयईपीएफ प्राधिकरणाकडून त्यावर दावा सांगता येईल.

वरील प्रकरणात काही स्पष्टीकरण हवे असल्यास कृपया संपर्क कंपनी निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे.लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, युनिट: क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मंबई-४०००८३.

ई-मेलः ipef.shares@linkintime.co.in, दूर.क्र.:०२२-४९१८६२७०, फॅक्सः ०२२-४९१८६०६०

> क्रेस्ट व्हेन्चर्स लिमिटेडकरिता सही/

नमिता बापना कंपनी सचिव

इमारत क्र.८४. पनम सागर कॉम्प्लेक्स. मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे-४०११०७. ठिकाण: मिरा रोड दिनांक:०७.०६.२०१

जिल्हा ठाणे-४०११०७ दिपक त्रिवेदी, ॲडव्होकेट द्कान क्र.१, हॅपी होम इस्टेट-३ कोहौसोलि.

फ्लॅट क्र.३०४, कोरल-१ कोहौसोलि., शिवार गार्डनच्या मागे, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व)

अनुसुची